

सन २०२४-२०२५ करिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांतर्गत लेखाशीर्ष २०७००८८२, बाब २८- व्यावसायीक सेवा याअंतर्गत पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला निधी वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन निर्णय क्रमांक :- अर्थसं २०२४ प्र.क्र.१५६/१३-स

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक:-२९ जानेवारी, २०२५.

**वाचा :-** १.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, क्रमांक:- जा.क्र.

रासनिप्रा / निवडणूक/ लेखा/ कक्ष-१५/ पुरवणी मागणी /डिसे.२४/५१८९/

२०२४, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्र.

२. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: पूरक -२०२४/ प्र.क्र.१०५/अर्थ-३, दिनांक ०१ जानेवारी, २०२५.

३. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्रमांक: पुरक -१९२४/ प्र.क्र. ७१/२०२४/१७स, दिनांक ०३ जानेवारी, २०२५.

#### **प्रस्तावना :-**

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे वाचा १ येथील प्रस्तावाच्या अनुषंगाने व्यावसायीक सेवा याबाबीखाली वकिल फीची रक्कम अदा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन डिसेंबर, २०२४ च्या पुरवणी मागणीद्वारे बाब २८- व्यावसायीक सेवा याबाबीसाठी रुपये २५,८१,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख एक्याऐंशी हजार फक्त) इतक्या रकमेचा पुरक मागणीचा प्रस्ताव विधानमंडळास सादर करण्यात आला होता. विधिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

#### **शासन निर्णय :-**

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयासाठी डिसेंबर, २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मागणी क्र.व्ही-२, २०७०- इतर प्रशासनीक सेवा (००) (८००)- इतर खर्च (००)(००)(०१), राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, (२०७० ०८८२)- २८- व्यावसायीक सेवा करिता रुपये २५,८१,०००/- इतक्या निधीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे.

२. उपरोक्त मंजूर पुरवणी मागणीचा तपशील विचारात घेता बाब २८-व्यावसायीक सेवा अंतर्गत पुरवणी मागणीद्वारे मंजूर रुपये २५,८१,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख एक्याऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरणास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

३. या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला रुपये २५,८१,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख एक्याऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यासाठी सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी (V0004) म्हणून व सह सहकारी निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. निवडणूक प्राधिकरणांतर्गत कंत्राटी सेवा व व्यावसायीक सेवा

याबाबीकरीता वितरीत करण्यात येणारी रक्कम निवडणूक प्राधिकरण, २०७० ०८८२ अंतर्गत बाब २८-व्यावसायीक सेवा या लेखाशिर्षाखाली खर्ची पडेल.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ०८/२०२५/व्यय-२, दिनांक १३/०१/२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०१२९१८१४१३८७०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( तेजल र. पारडे )

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षण), महाराष्ट्र-१, मुंबई.
५. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई/ पुणे.
६. अवर सचिव (१७स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. उप सचिव, व्यय-२ / अर्थ-१३, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत :-

१. मा.अपर मुख्य सचिव (सहकार व पणन ), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
२. निवडनस्ती १३-स.